

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास  
महामंडळाम सन २००६-२००७ या आर्थिक  
वर्षाच्या योजनेतर तरतूदीतून व्यवस्थापकीय  
अनुदानाची तिसऱ्या हप्त्याची रक्कम मंजूर  
करण्याबाबत.

### महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र.आविम-२००६/प्र.क्र.५०/का.३

मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- २६ डिसेंबर, २००६.

- वाचा :** (१) शासन निर्णय, समाजकल्याण व क्रीडा विभाग, क्र.टिडीसी-१०७७/१३७३३/डी-२५ (२),  
दिनांक ६ फेब्रुवारी, १९८२
- (२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बांयुडी-२००६/प्र.क्र.१/का.७,  
दिनांक ५ एप्रिल, २००६.
- (३) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, क्र.आविम-२००५/प्र.क्र.५०/का.३  
दिनांक १२ जून, २००६
- (४) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या.,  
नाशिक यांचे पत्र क्र.आविम/लेखा-३/१०/आस्था/बजेट/६५९८/२००६,  
दिनांक १४.८.२००६.
- (५) वित्त विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक खर्चनि-१०.०६/प्र.क्र.१ अर्थोपाय,  
दिनांक २० एप्रिल, २००६.

**शासन निर्णय :-** सन २००६-२००७ या वित्तीय वर्षात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास  
महामंडळाम व्यवस्थापकीय अनुदान देण्यासाठी करण्यात आलेल्या एकूण १५४९.५२ लाख इतक्या  
योजनेतर अर्थसंकल्पीय तरतूदीमधून तिसऱ्या हप्त्यापाठी देय असलेली इतकी रक्कम  
रु.१,२९,१३,०००/- वरील क्रमांक- ५ येथील वित्त विभागाच्या दिनांक २० एप्रिल, २००६ च्या  
परिपत्रकातील अटीच्या अधिन राहून वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी उपरोक्त रक्कम  
रु.१,२९,१३,०००/- (रुपये एक कोटी एकोणतीस लाख तेरा हजार फक्त) कोषागारातून काढून महाराष्ट्र  
राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांना अदा करावी.

३. सदर खर्च "मागणी क्रमांक : टि-२, २४२५-सहकार-१०८-इतर सहकारी संस्थांना सहाय्य- (००) (०१) महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाती विकास महामंडळाला वित्तीय सहाय्य-४३-अर्थसहाय्य (२४२५ ०७०१) (दत्तमत)" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकून तो त्याखाली सन २००६-२००७ मधील मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक-खर्चनि-१०.०६/प्र.क्र.१/ अर्थोपाय, दिनांक २० एप्रिल, २००६ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००६१२२६११००५१००१ असा आहे.

**महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,**

  
( गी.मो.चांदे )  
कार्यासन अधिकारी

**प्रति,**

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या., नाशिक

महालेखापाल (लेखापरिक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर, १/२

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर, १/२

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक

वित्त विभाग (व्यय-१४/अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई ३२

संचालक, लेखापरिक्षा, ऑफिस ऑफ दि डायरेक्टर, ऑडीट मार्यॉटिफिक अँड कर्मशियल डिपार्टमेंट,

१०१, महर्षि कर्वे रोड, मुंबई ४०० ०२०.

अवर सचिव, कार्यासन-१, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२

कक्ष अधिकारी (का.७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२

निवडनस्ती (का.३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई